

जुलै, २००८ च्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी
मागणीद्वारे मंजूर झालेल्या तरतुदींचे वितरण.

दिनांक : २८ ऑगस्ट, २००८.

दिनांक ८ ऑगस्ट, २००८.

२. या योजनेकरिता मंजूर करण्यात आलेला निधी आयुक्त, आदिवासी विकास यांचे अधिनस्त ठेवण्यात आला आहे . त्यांनी ती योजना राबविणाऱ्या संबंधित यंत्रणेला तो निधी तातडीने वितरित करावा. त्याचप्रमाणे सदर योजनेचा मासिक निधी विवरणपत्रानुसार (कॅश फ्लो) सप्टेंबर, २००८ मध्ये रुपये ५१६.०० लक्ष असा असून मंजूर निधी विहित मुदतीत खर्च होईल याची दक्षता संबंधितांनी घ्यावी.


[illegible]

३. या शासन निर्णयाद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील १७० व गोंदिया जिल्ह्यातील २ अशा एकूण १७२ गावांसाठी ही योजना लागू करण्यात येत आहे. या योजनेसाठी मंजूर करण्यात येणारा निधी हा "मागणी क्रमांक टि-५, २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- ०२-अनुसूचित जमातीचे कल्याण-७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना - राज्य योजनांतर्गत योजना- (०१) (०९) नक्षलवाद्यांना गावबंदी केलेल्या गावांना प्रोत्साहनात्मक अनुदाने- (२२२५ ३४५८) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) या मुख्य लेखाशिर्षाखाली खर्ची दर्शविण्यात यावा.

४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांचा अनौपचारिक संदर्भ क्र.२०८/०८/व्यय-१४, दिनांक १८.६.२००८ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय हा शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००८०८२८१३१०५९००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(मा.ह. सावंत)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.राज्यपालांचे सचिव, मुंबई
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई ३२
३. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई ३२
४. सर्व मा.मंत्री / मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
५. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक
६. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर व अमरावती
७. जिल्हाधिकारी, गडचिरोली, गोंदिया.
८. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली, गोंदिया.
९. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली, देवरी.
१०. महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर
११. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर
१२. सहसंचालक, लेखा व कोषागार, संगणक कक्ष, नविन प्रशासकीय भवन, मंत्रालय, मुंबई ३२
१३. जिल्हा कोषागार अधिकारी, गडचिरोली
१४. वित्त विभाग, (व्यय-१४, अर्थसंकल्प-१७) मंत्रालय, मुंबई.३२
१५. नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.३२
१६. गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.३२
१७. कार्यासन अधिकारी, का.क्र. २, ६ व ७ आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
१८. निवड नस्ती (का.१४), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.